

EXPLICIT FINANCE LIMITED
CIN : L65990MH1994PLC076789
Regd. Office : 305, SOHAN COMMERCIAL PLAZA, VASAI EAST, PALGHAR - 401 210
Website : www.explicitfinance.net Email : explicit_finance@rediffmail.com

STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2019 (Rs. in Lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter ended 30.06.2019 (Unaudited)	
		Quarter ended #REF! (Unaudited)	Quarter ended #REF! (Unaudited)
1	Total Income from operation	380.98	90.51
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(12.21)	(40.72)
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(12.21)	(40.72)
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(12.21)	(40.72)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(12.21)	(40.72)
6	Equity Share Capital	926.76	926.76
7	Earnings Per Share (EPS) (for continuing and discontinued operations)		
	a) Basic	(0.13)	(0.44)
	b) Diluted	(0.13)	(0.44)

Notes:
1) The above unaudited financial results for the quarter ended 30th June, 2019 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the company at their meeting held on 14th August, 2019.
2) The previous period's result have been regrouped, rearranged or reclassified, wherever considered necessary, to conform with the current period's presentation or disclosure.
3) Provision for tax will be considered at the year end.
4) The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the stock exchange website - www.bseindia.com and on Company's Website - www.explicitfinance.net

By order of the Board
For Explicit Finance Limited
Sd/-
Gopal Dave
Director
DIN: 00334120

Place : Mumbai
Date : 14-08-2019

52 WEEKS ENTERTAINMENT LIMITED
Reg office : Unit No. 501, 5th Floor, Myra Blue Moon, Opp. Citi Mall, Andheri Lokhandwala Road, Andheri (W), Mumbai - 400053
Website : www.52weeksentertainment.com E-Mail: 52weeksentd@gmail.com
Tel : 022-40167088, 022 22842127 Fax: 022 22819229

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2019 (Rs. in Lakhs except EPS)

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Year ended	
		30-06-19 (Unaudited)	31-03-19 (Audited)	30-06-18 (Unaudited)	31-03-19 (Audited)
1	Total Income from Operations (net)	-	360.00	92.50	551.78
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax and/or Exceptional items)	(9.06)	45.95	(375.10)	(278.04)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)	(9.06)	45.95	(375.10)	(278.04)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional items)	(9.06)	45.95	(375.10)	(278.04)
5	Paid up Equity Share Capital (Face Value Rs. 10/- Each)	3,488.00	3,488.00	3,488.00	3,488.00
6	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	(1,762.06)
7	Earnings per Equity Share (Paid-up Value Rs. 10) (for Continuing and discontinued operation)				
	1. Basic	(0.03)	0.13	(1.08)	(0.80)
	2. Diluted	(0.03)	0.13	(1.08)	(0.80)

Notes: - The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Bombay Stock Exchange Limited website i.e. www.bseindia.com and on the Company's website i.e. www.52weeksentertainment.com

FOR 52 WEEKS ENTERTAINMENT LIMITED
Sd/-
Cyrus Bhot
Director
DIN: 00443874

Date: 14.08.2019
Place : Mumbai

BINAYAK TEX PROCESSORS LIMITED
Regd. Office : 384-M, Dhabolkar Wadi, 5th Floor, Kalbadevi Road, Mumbai - 400 002
CIN : L17110MH1983PLC030245

Statement of Standalone Unaudited Results for the quarter ended 30th June, 2019 (Rs. in Lakhs)

Particulars	Quarter ended 30.06.2019 (Unaudited)	
	Quarter ended 30.06.2019 (Unaudited)	Quarter ended 30.06.2018 (Unaudited)
Total Income from Operations (Net)	4,940.65	3,952.92
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items)	106.66	(260.08)
Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional items)	106.66	(260.08)
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	125.26	(283.64)
Equity Share Capital	71.13	71.13
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet as of 31.03.2019		6,807.15
Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -		
1. Basic	17.61	(39.88)
2. Diluted	17.61	(39.88)

NOTE: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Bombay Stock Exchange website www.bseindia.com and at Company's website at www.binayaktex.com

For Binayak Tex Processors Limited
Sd/-
(Pradipkumar Pachheriwal) Director

Mumbai,
August 14, 2019

मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांची सुरक्षा वेशीवर

'विद्यापीठ घेतेय झोपेचे सोंग' अॅड. अमोल मातेले यांचा आरोप

■ प्रतिनिधी मुंबई

गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या परीक्षा व त्यांचे उशिराने लागणारे रिझल्ट तसेच विद्यापीठाच्या बऱ्याच इमारती या मोडकळीस आलेल्या असताना मुंबई विद्यापीठ हे झोपेचे सोंग घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे उघडपणे डोळेझाक करते आहे. या विद्यापीठातील विद्यार्थ्यांची सुरक्षा ही वेशीवर टांगली आहे का? असा सवाल करत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अमोल मातेले यांनी मुंबई विद्यापीठावर आरोप केला आहे. या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये रानडे भवन इमारतीच्या तिसऱ्या मजल्याचा स्लॅब कोसळून विद्यार्थ्यांच्या अंगावर पडला होता. सात ते आठ महिने झाले तरी मुंबई विद्यापीठातला अजून जाग आलेली नाही.

गेल्या वर्षी जवाहरलाल नेहरू ग्रंथालयाच्या इमारतीचा स्लॅब कोसळून देखील विद्यापीठ दखल घेत नाही. आता तर मुलांच्या स्वच्छता ग्रहातील स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना टळली असली तरी विद्यापीठ कधी दखल घेणार. दुर्घट्याकडून इमारतीत, जमिनीच्या सर्व लागा उखडल्या आहेत, जिऱ्याने वरती जाताना. जिऱ्याच्या आसपासच्या भिती कधीही कोसळू शकतील अशा अवस्थेत आहेत. त्या भितीतून दिसणाऱ्या लोखंडी सळ्या इमारत अपघातग्रस्त होऊ शकते. ह्या खोल्यांमध्ये जरा डोकविल्यानंतर आतील दृश्य अतिशय भयावह दिसते. छताचे सिमेंट

SAB EVENTS AND GOVERNANCE NOW Media Ltd
CIN : L2222MH2014PLC254848
Regd. Office : 7th Floor, Adhikari Chambers, Oberoi Complex, New Link Road, Andheri(W), Mumbai - 400053 Tel. : 022-26246701, Fax : 022-26235134
Email : cs@governancenow.com Website: www.governancenow.com

Extract of Un-audited Financial Results for the Quarter Ended 30th June, 2019. (Rs. in Lakhs (Except EPS))

Sr. No.	Particulars	For Quarter Ended			
		30.06.2019 (Un-Audited)	31.03.2019 (Audited)	30.06.2018 (Un-Audited)	31.03.2019 (Audited)
1	Total income from operations	66.94	76.77	62.59	282.99
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(31.52)	(29.36)	(52.59)	(156.64)
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(31.52)	(29.36)	(52.59)	(156.64)
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(31.52)	(29.36)	(52.59)	(156.64)
5	Total Comprehensive Income for the period after tax [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive Income (after tax)]	(24.16)	(21.70)	(54.27)	(150.65)
6	Equity Share Capital	1,048.37	1,048.37	1,048.37	1,048.37
7	Reserves (Excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (from continuing and discontinued operations)				
	Basic	(0.30)	(0.28)	(0.50)	(1.49)
	Diluted	(0.30)	(0.28)	(0.50)	(1.49)

Notes:
1 The above extract of Unaudited Financial Results for the Quarter ended June 30,2019 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed Unaudited financial results is available on website of the Stock Exchanges i.e. BSE Ltd. (www.bseindia.com), and National Stock Exchange of India Ltd. (www.nseindia.com) where shares of the company are listed and on website of the Company (www.governancenow.com)
2 The detailed Unaudited Financial Results and this Extract were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on Wednesday, August 14, 2019.

By Order of the Board of Directors
For SAB Events & Governance Now Media Ltd.
Markand Adhikari
Sd/-
Chairman
DIN :00032016

Place: Mumbai
Date : August 14, 2019

SWAN ENERGY LIMITED
(Formerly, Swan Mills Limited)
Corporate Identity Number (CIN): L17100MH1909PLC000294
Regd. Office: 6, Feltham House, J.N. Heredia Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001
Phone:022-40587300; Fax:022-40587360; Email: swan@swan.co.in; Website: www.swan.co.in

Extract of Unaudited Consolidated Financial Results For the Quarter Ended June 30, 2019 (₹ In lacs)

Particulars	Quarter ended		
	30/06/2019 (Unaudited)	31/03/2019 (Audited)	30/06/2018 (Unaudited)
Total income from operations	7,039.16	91,098.56	61,506.93
Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	135.69	2,908.55	3,312.20
Net Profit for the period (before Tax after Exceptional and/or Extraordinary items)	135.69	2,908.55	3,312.20
Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	135.69	(598.33)	3,312.20
Total Comprehensive Income for the period [comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	135.69	(598.33)	3,312.20
Equity Share Capital	2,442.57	2,442.57	2,442.57
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	89,923.26	-
Earnings Per Share (of Rs. 1/- each) (for continued and discontinued operations)			
Basic :			
Diluted :	0.06	(0.24)	1.36

Notes:
1. The above results have been reviewed by the audit committee and approved by the Board of Directors at their meetings held on 14/08/2019.
2. **Key Standalone Financial Information:**

Particulars	Quarter ended		
	30/06/2019 (Unaudited)	31/03/2019 (Audited)	30/06/2018 (Unaudited)
Total Income	6207.36	87417.67	60704.08
Profit before tax	152.95	3554.94	3354.28
Net Profit after Tax	152.95	234.03	3354.28

3. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites www.bseindia.com & www.nseindia.com and on the website of the Company www.swan.co.in

For Swan Energy Limited
Sd/-
Nikhil V. Merchant
Managing Director

Place : Mumbai
Date : August 14, 2019

आपले वैवाहिक जीवन सुखी बनवा!

भारतातील अनमोल आयुर्वेदिक वनोष्णीद्वारे लम्बाआधी वा लम्बानंतर सुरक्षासहित लाजवाब व बेमि साल इलाज आदी. लुम्ही वैवाहिक जीवनात संतुष्ट नाहीत व अनेक ठिकाणी इलाज करूनही निराश झाला असाल तर त्वरित भेटा. सुजाक, स्वन्दोष, शीघ्रपतन, प्रमेद, वीर्यात शुक्रजंतूची कमी, इन्द्रिय बारीक, वाकडे, नसपट्टीची खराबी ठीक होऊन सुंदर संतान होऊ शकते. लाज, संकोचाने जीवन खराब करू नका. फक्त एक वेळ जरूर भेटा. सर्व तक्रारी दूर होऊन जीवनात आनंद निर्माण होईल.

+ कमर दवाखाना +

४६, बाळाराम स्ट्रीट, सॅच्युरी चर्च बिल्डिंग, बँक ऑफ इंडिया व युनियन बँकेच्या समोर, बाटा शोरूमच्या शेजारी, सिमनलजवळ, ग्रॅन्ट रोड (पूर्व), मुंबई - ४.

8767799100

वेळ : सकाळी १० ते १, संध्याकाळी ५ ते ९.
रविवारी १० ते १ वाजेपर्यंत

SRI ADHIKARI BROTHERS TELEVISION NETWORK LTD
CIN : L32200MH1994PLC083853
Regd. Office : 6th Floor, Adhikari Chambers, Oberoi Complex, New Link Road, Andheri (West), Mumbai 400 053. Tel. : 022-26395400/022-40230000, Fax : 022-26395459
Email : investorservices@adhikaribrothers.com Website: www.adhikaribrothers.com

EXTRACT OF UN-AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2019. (Rs. in Lakhs (Except EPS))

Sr. No.	Particulars	STANDALONE				CONSOLIDATED			
		For Quarter Ended		For Year Ended		For Quarter Ended		For Year Ended	
		30.06.2019 (Un-Audited)	31.03.2019 (Audited)	30.06.2018 (Un-Audited)	31.03.2019 (Audited)	30.06.2019 (Un-Audited)	31.03.2019 (Audited)	30.06.2018 (Un-Audited)	31.03.2019 (Audited)
1	Total income from operations	-	22.32	896.84	1,524.47	-	22.32	896.84	1,524.47
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(901.64)	(918.93)	(991.76)	(4,362.58)	(901.67)	(919.04)	(991.76)	(4,362.69)
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(901.64)	(1,806.94)	(991.76)	(5,250.59)	(901.67)	(1,807.05)	(991.76)	(5,250.70)
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(901.64)	(1,806.94)	(991.76)	(5,250.59)	(901.67)	(1,807.05)	(991.76)	(5,250.70)
5	Profit/(Loss) after tax	(901.64)	(1,806.94)	(991.76)	(5,250.59)	(901.67)	(1,807.05)	(991.76)	(5,250.70)
	Less: Share of Minority Interest	-	-	-	-	-	(0.01)	-	(0.04)
	Add: Profit/(Loss) of Associates	-	-	-	-	-	-	-	-
6	Total Comprehensive Income for the period after tax [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive Income (after tax)]	(901.72)	(1,818.77)	(992.25)	(5,264.21)	(901.66)	(1,818.84)	(992.25)	(5,264.29)
7	Equity Share Capital	3,494.45	3,494.45	3,494.45	3,494.45	3,494.45	3,494.45	3,494.45	3,494.45
8	Reserves (Excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	(2,978.38)	-	-	-	(2,979.46)
9	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)								
	Basic	(2.58)	(5.17)	(2.84)	(15.03)	(2.58)	(5.17)	(2.84)	(15.03)
	Diluted	(2.58)	(5.17)	(2.84)	(15.03)	(2.58)	(5.17)	(2.84)	(15.03)

Notes:
1 The above is an extract of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter ended June 30, 2019 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed Unaudited standalone and consolidated financial results is available on website of the Stock Exchanges i.e. BSE Ltd. (www.bseindia.com), and National Stock Exchange of India Ltd. (www.nseindia.com) where shares of the company are listed and on website of the Company (www.adhikaribrothers.com)
2 The above Unaudited Financial Results and this Extract were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on Wednesday, August 14, 2019.
3 Pursuant to the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) (Amendment) Regulations 2018, the Company has prepared consolidated financial results for the corresponding quarter ended June 30, 2018 and for the preceding quarter ended March 31, 2019. The same have been reviewed by the audit committee and approved by the board of directors, but have not been subject to audit and limited review.

By Order of the Board of Directors
For Sri Adhikari Brothers Television Network Limited.
Sd/-
Markand Adhikari
Chairman & Managing Director
DIN: 00032016

Place : Mumbai
Date : August 14, 2019

TV VISION LTD
CIN : L64200MH2007PLC172707
Regd. Office : 4th Floor, Adhikari Chambers, Oberoi Complex New Link Road, Andheri(West), Mumbai - 400 053 Tel. : 022-4023 0673/022-40230000, Fax : 022-26395459
Email : cs@tvvision.in Website: www.tvvision.in

EXTRACT OF UN-AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2019. (Rs. in Lakhs (Except EPS))

Sr. No.	Particulars	STANDALONE				CONSOLIDATED			
		Quarter Ended		Year Ended		Quarter Ended		Year Ended	
		30-Jun-19 Unaudited	31-Mar-19 Audited	30-Jun-18 Unaudited	31-Mar-19 Audited	30-Jun-19 Unaudited	31-Mar-19 Audited	30-Jun-18 Unaudited	31-Mar-19 Audited
1	Total income from operations (net)	3,432.18	2,762.83	3,118.92	11,727.15	3,432.18	2,762.83	3,118.92	11,727.47
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(250.83)	(1,388.89)	(720.56)	(3,420.36)	(251.10)	(1,470.41)	(721.30)	(3,509.14)
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(250.83)	(1,388.89)	(720.56)	(3,420.36)	(251.10)	(1,470.41)	(721.30)	(3,509.14)
4	Net Profit/(Loss) for the period (after Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(250.83)	(1,388.89)	(720.56)	(3,420.36)	(251.10)	(1,470.41)	(721.30)	(3,509.14)
5	Share of Profit/(Loss) of Associates	-	-	-	-	-	(994.17)	(179.96)	(1,540.67)
6	Total Comprehensive Income for the period after tax [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive Income (after tax)]	(253.24)	(1,351.88)	(736.11)	(3,430.00)	(253.51)	(2,427.57)	(916.81)	(5,059.45)
7	Equity Share Capital	3,494.45	3,494.45	3,494.45	3,494.45	3,494.45	3,494.45	3,494.45	3,494.45
8	Reserves (Excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	3,526.34	-	-	-	312.73
9	Earnings Per Share (of Rs. 10/- each)								
	Basic	(0.72)	(3.97)	(2.06)	(9.79)	(0.72)	(4.21)	(2.06)	(10.04)
	Diluted	(0.72)	(3.97)	(2.06)	(9.79)	(0.72)	(4.21)	(2.06)	(10.04)

Notes:
1 The above is an Extract of Standalone & Consolidated Un-audited Financial Results of the Company have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 14th August, 2019 and the same are made available on website of the company www.tvvision.in and website of BSE Limited www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited on www.nseindia.com where shares of the Company are listed.
2 The above Unaudited Financial Results and this Extract were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on Wednesday, 14th August, 2019.
3 Pursuant to the requirements of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended) the Company published consolidated quarterly result to the corresponding quarter ended 30th June 2018 and the preceding quarter ended 31st March 2019, as reported herein above, have been reviewed by the audit committee and approved by the board of directors, but have not been subject to audit and review.
4 The Other Equity balances as per the standalone and consolidated audited financials are disclosed only for the year ended 31st March, 2019 and are not disclosed on a quarterly basis.

By Order of the Board of Directors
For TV Vision Limited
Sd/-
Markand Adhikari
Chairman & Managing Director
DIN: 00032016

Place : Mumbai
Date : 14th August, 2019